

fen ÇABDAR. im ÇKDr. Suçr. 1,330,8. Spr. (II) 1622. योगनिद्रया 6524.  
— b) das Eingeschlafensein, Taubheit (der Haut) Suçr. 1,269,1.

स्वपराल्हे loc. spät am Nachmittag, gegen Abend AIT. Br. 1,23. ÅÇV.  
ÇR. 4,8,12.

1. स्वपेम् 1) adj. Gutes wirkend, fleissig, kunstreich, Künstler: Tva-  
shtar RV. 1,85,9. Rbhv 161,6. 4,33,8. 1,130,6. 159,3. 4,2,19. 17,4.  
5,2,11. 29,17. स इत्स्वपा भुवनेष्वात् 4,56,3. 5,60,5. 7,88,4. 9,66,21.  
10,76,8. 110,8. वह् arbeidsam VS. 23,3. superl. sehr kunstreich gear-  
beitet: Donnerkeil RV. 1,61,6. — 2) m. N. pr. eines Mannes स्वपस चा-  
ञ्जिगस्य माम Ind. St. 3,246,a.

2. स्वपेम् entstellte Lesart AV. 3,3,1; vgl. RV. 6,11,4.

स्वपस्य (von 1. स्वपस्), स्वपेते gut arbeiten, thätig sein: स्वपस्यते मुखः  
RV. 10,11,6. 1,69,2. समानमर्थम् TS. 4,3,44,5.

स्वपस्य adj. thätig, fleissig: Indra VS. 24,1. ÇAT. Br. 13,2,9.

स्वपस्यौ f. Thätigkeit, Fleiss, Geschicklichkeit; nur im instr.: इन्द्रे त-  
मंहे स्वपस्यो धिया von der Geschäftigkeit im heiligen Dienst RV. 1,  
32,3. 110,8. 161,11. 3,3,11. 10,113,4. स्वपस्या instr. 4,35,9.

स्वपाक (मुष्पाक Padap.) adj. = 1. स्वपस् (Skt.): Agni RV. 4,3,2.

स्वपिडाफ. = पिपडखर्त्री RĀĀN. im ÇKDr. fehlerhaft für स्थलपिडाफ.

1. स्वपितर (von 1. स्वप्) nom. ag. der da schläft Spr. (II) 3388. die  
Form ist verdächtig.

2. स्वपितर m. der eigene Vater Spr. (II) 3792. 4004. KATHĀS. 21,60.  
PAÑĀR. 4,3,202. pl. die eigenen Manen MBH. 5,7310.

स्वपिवात (मुष्पि Padap.) adj. Beiw. des Rudra wohl verste-  
hend, — denkend RV. 7,46,3. = स्वातवचन (dessen Worte zuverlässig  
sind; nach D. = कस्यचिदप्यनतिक्रमणीयात्): Nir. 10,7.

स्वपिम् m. N. pr. eines Mannes; vgl. स्वापिशि.

स्वपुर n. 1) die eigene Stadt. — 2) N. pr. einer Vorstadt von Vaçra-  
nagara HARIV. 8668. fg. 8671. सुपुर die neuere Ausg. an zwei Stellen.

स्वपुरम् adv. vor sich: मनुष्यान्स्वपुरो दृष्ट्वा HARIV. 13996.

स्वपू (स्व + पू etwa = पवन) kann Bez. eines Werkzeugs sein, das  
Staub aufregt, wie Besen u. dgl.: ऋषि स्वपूभिर्मिथो वपन्त so v. a. sie  
treiben sich gegenseitig den Staub zu (im Scherz) RV. 7,56,3.

स्वपूर्णा adj. durch sich selbst vollkommen zufriedengestellt BHĀG. P.  
4,31,22.

स्वपोषम् absol. in Verbindung mit पुञ्जाति an seiner Person gedeihen  
P. 3,4,40.

स्वपद्य (von 1. स्वप्) n. impers. dormiendum PAÑĀV. Br. 10,4,3.  
MBH. 6,5738. 13,5022.

स्वप्न (wie eben) m. UNĀDIS. 3,10. P. 3,3,91. VOP. 26,180. am Ende  
eines adj. comp. f. ऋ. 1) Schlaf AK. 1,1,7,36. TRĪK. 3,3,270. H. an.  
2,289. MED. n. 22. RV. 1,120,12. 2,15,9. 7,86,6. 8,2,18. AV. 4,5,7.  
6,46,1. 16,3,1. TS. 5,3,20,4. NRS. TĀP. UP. in Ind. St. 9,126 (n!). 131.  
WEBER, RĀMAT. UP. 342. fg. ज्ञाप्यत्स्वप्नायाम् M. 1,57. रात्रिः स्वप्नाय  
३. fg. स्वप्ने सिक्ता मुक्रम् 2,181. BHĀG. 6,17. RAGH. 12,70. PAÑĀR. 3,  
9,6. रात्रिर्दिवा भाक् Spr. (II) 4910. Schlaflosigkeit KĀURAP. 18. vieles  
Schlafen M. 12,33. Spr. (II) 4044. ऋ° Schlaflosigkeit VARĀH. BRH. S.  
93,5. — 2) Traum TRĪK. H. an. MED. स्वप्ने भुवं भिरवे मन्मार्हे RV. 2,

28,10. 10,162,6. AV. 7,101,1. पाप 10,3,6. VS. 20,16. ÇAT. Br. 3,2,2,  
23. AIT. UP. 1,3,12. स्वप्नो ऽयम् R. 2,88,5. कल्प 91,73. यत्स्वप्ने लभते  
वित्तम् 3,76,30. 5,30,14. Suçr. 1,104,14. 109,17. KAN. 9,2,7. ÇĀK. 137.  
149. VIKR. 29. Spr. (II) 3836. 7316. VARĀH. BRH. S. 48,22. BRH. 8,22.  
स्वप्नमिव स्मरन् KATHĀS. 18,241. 21,147. fg. 23,14. fg. 21. 31,12. RĀĀ-  
TAR. 2,112. स्वप्ने स्वप्नोत्तमः 4,100. PRAB. 31,1. DHĪRTAS. 92,15. स्वप्ने  
स्वप्नः BHĀG. P. 4,29,34. PAÑĀT. 134,6. VEDĀNTAS. (Allah.) No. 63. स्व-  
प्नाद्यथोत्थितः BHĀG. P. 11,11,8. स्वप्नवदुत्थितः 7,14,4. स्वप्ने पश्यति  
ÇAT. Br. 14,7,2,19. KĀTJ. ÇR. 25,11,20. ÅÇV. GRH. 3,6,5. PRAÇNOP. 4,1.  
KAUSH. UP. 4,19. NRS. TĀP. UP. in Ind. St. 9,125. WEBER, RĀMAT. UP.  
338. स्वप्नो मे यदि वा दृष्टः (so ed. Bomb.) MBH. 3,16819. 2497. R. 2,  
69,1. 2 (71,1. 2 GORR.). 5,27,6. PRAB. 16,17. दर्शन HARIV. 11379. R. 2,  
69 in der Unterschr. 3,58,5. KATHĀS. 31,26. 119,95. ÇĀK. zu BRH. ÅR.  
UP. S. 248. दृष्ट्वा BHĀG. P. 11,11,8. निर्दर्शन KHĀND. UP. 5,2,9. Suçr. 1,  
8,15. संदर्शन (pl.) MBH. 105. घालोकित° adj. KATHĀS. 32,391. स्वप्ने  
पितरमद्वात्तम् R. 2,69,8. MBH. 110. KATHĀS. 13,121. 23,3. 54,201. स्व-  
प्नात्तरं Verz. d. Oxf. H. 145,a,14. स्वप्नात्तरगतं geträumt VJUTP. 154. गो-  
चरे PAÑĀR. 1,12,31. मनोरथाः R. 3,47,14. 61,35. स्वप्नदेश KATHĀS. 2,  
3. 37,37. स्वप्नावतार 31,27. वृत्ति Spr. (II) 5306. गत R. 3,43,34. वृत्त  
RAGH. 12,76. धीगम्य M. 12,122. ऽन्न MBH. 88. लब्ध 95. रञ्जु Schol.  
zu KAP. 1,20. फलाफल Verz. d. Oxf. H. 134,a,9. स्वप्नाध्याय 86,b,45.  
346,b, No. 808. HALL in der Einl. zu VĀSAYAD. 30. GILD. Bibl. 213. 602.  
Verz. d. B. H. 94 (68). No. 902. 1296. प्रकरणा 1025. ऋ° nicht träumend  
NRS. TĀP. UP. in Ind. St. 9,131. — Vgl. ऋ°, ऊर्ध्व°, दिवा°, डु°, मु° (auch  
PAÑĀR. 1,4,41), स्वाप्न.

स्वपकृत् 1) adj. einschläfernd. — 2) m. Marsilea quadrifolia ÇABDĀĀ.  
im ÇKDr.

स्वपकृत् n. Schlafgemach WILSON.

स्वपचित्तमणि m. Titel einer Schrift HALL in der Einl. zu VĀSAYAD. 31.

स्वपन्न (von 1. स्वप्) adj. zum Schlafe geneigt, schläfrig P. 3,2,172.  
7,1,19. Schol. VOP. 26,161. AK. 3,1,33. H. 442. किं स्वित्स्वप्नङ्ग नि-  
मिषति, Antwort: मत्स्यः मुतो न निमिषति MBH. 3,10648. fg. BHĀTĪ. 7,  
25. — Vgl. ऋ°.

स्वपज्ञान n. Erkenntnis in einem Traume COMM. zu KAN. 9,2,8.

स्वपदोष m. Pollution ÇKDr. und WILSON.

स्वपनैशन m. RV. 10,86,21 nach Nir. 12,28 Vernichter des Schlafes.

स्वपनिकेतन n. Schlafgemach WILSON.

स्वपमाणव und क्क m. Traumbube, Bez. eines best. Zaubers, der ein-  
treffende Träume bewirkt, KATHĀS. 6,137. 72,103. 107. 112. 152.

स्वप्नमुखा f. etwa Traumerscheinung AV. 7,100,1. v. l. KĀTJ. ÇR.  
25,11,20.

स्वप्नया adv. P. 7,1,39, VĀrtt. 4. Schol. (= स्वप्नेन) im Traume AV.  
5,7,8. स्वप्नया (स्वप्नया v. l.) चरति KAUSH. UP. 4,15. स्वप्नया ÇAT. Br.  
14,5,19.

स्वप्नविचारिन् adj. Träume deutend ÇKDr.

स्वप्नम् (6. सु + ऋ°) adj. reich: Āditja RV. 10,63,3. 78,1.

1. स्वप्नस्थान n. Schlafgemach KATHĀS. 32,68.

2. स्वप्नस्थान adj. im Zustande des Schlafes sich befindend, schlafend